

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(अनुसूचित) जाती / अनुसूचित जमाती)
उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन
योजना.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.साप्रोयो- २०१५/ प्र.क्र.१३३ / उद्योग-८
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक:- १३ जूलै, २०१६.

संदर्भ :- शासन निर्णय क्र.साप्रोयो- २०१५/ प्र.क्र.१३३ / उद्योग-८ दिनांक ११/२/२०१६.

प्रस्तावना :-

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ व्या जयंती निमित्त राज्यातील अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती उद्योजकांना उत्तेजन देऊन त्यांना स्वयंपूर्ण व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना राबविण्याबाबत संदर्भाधीन समक्रमांकाचे दि.११/२/२०१६ शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले होते. प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद ६, ७ व ८ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णय क्र.साप्रोयो - २०१५/प्र.क्र.१३३/उद्योग-८,दि.११/२/२०१६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

१) परिच्छेद : ६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-

अ) प्रस्तुत योजनेतर्गत सामूहिक प्रोत्साहन योजना - २०१३ मधील -अ० व -ब० प्रवर्गातील क्षेत्रांना साप्रोयो- २०१३ चे -क० प्रवर्गातील लाभ अनुज्ञेय राहतील. घटकाच्या पात्रतेसाठी घटक ज्या क्षेत्रात आहे त्याचे निकष विचारात घेतले जातील.

ब) प्रस्तुत योजनेतर्गत साप्रोयो - २०१३ मधील -क० व -ड० प्रवर्गातील क्षेत्रांना साप्रोयो - २०१३ चे -ड+० प्रवर्गातील लाभ अनुज्ञेय राहतील.

क) प्रस्तुत योजनेतर्गत साप्रोयो- २०१३ मधील -ड+० प्रवर्गातील क्षेत्रांना -नक्षलप्रवण क्षेत्र प्रवर्गातील लाभ अनुज्ञेय राहतील.

ड) उपरोक्त लाभ सामुहिक प्रोत्साहन योजना - २०१३ अंतर्गत नवीन व विस्तारीकरण उत्पादन उद्योगांना लागू राहतील.

२) परिच्छेद: ७ मध्ये भाग भांडवल अनुदान ऐवजी भांडवल अनुदान असे वाचण्यात यावे.

३) परिच्छेद: ८ मध्ये वीज शुल्क अनुदान ऐवजी वीज दर अनुदान असे वाचावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०७१३१११५५४९८१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संजय इंगळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
२. सर्व संबंधित मा.मंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. सर्व संबंधित मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
५. सर्व विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
६. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई.
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, मुंबई.
११. महालेखापाल (लेखा परिक्षा)-१, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१२. महालेखापाल (लेखा परिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१४. निवासी व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१५. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी, मुंबई.
१६. विकास आयुक्त तथा उद्योग संचालक, नवीन प्रशासन इमारत, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई-३२.
१७. Dalit Indian Chamber of Commerce & Industry.
१८. सर्व कार्यासने, उद्योग विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१९. निवड नस्ती (उद्योग-८)